

नागरी तशीच उच्चाल धारणा २००६
 व्या क्रम २०, २१ व २२ अन्वये अर्जांकरिता रिक्त
 मंडूक तैलेच्या योजना पूर्ण करण्यासाठी सुधारणा
 देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन.

गृहनिर्माण व विशेष महायंत्र विभाग,
 शासन निर्णय क्रमांक - पुणे-१०९२/४३५८/कार्यवि. १३,
 मंत्रालय, पुणे- ४०० ०३२.

दिनांक : १८.११.१९९२.

- दर्श : १) शासन परिपत्रक क्र.-पुणे-१०८८/[२८०९]/कार्य. १३, दि. १२.८.८८.
 २) शासन परिपत्रक क्र.-पुणे-१०८९/[३३६९]/कार्य. १३, दि. २.१.९०
 ३) शासन निर्णय क्र.-पुणे-१०८९/३५८९/कार्य. १३, दि. २४.१.९०
 ४) शासन पत्र क्रमांक- पुणे-१०८९/३३६९/कार्य. १३, दि. १२ एप्रिल, ९०
 ५) शासन पत्र क्रमांक- राज्यास-१०६०/३५१२/[२]/कार्य. १३, दि. १६ एप्रिल, १९९०

साधना :

शासन परिपत्रक क्रमांक - पुणे-१०८८/[२८०९]/कार्य. १३, दि. १२.८.१९८८
 च्या क्रम २० व २१ यांनी मंडूक तैलेच्या योजना विहित सुकालाचे पूर्ण न करण्यात
 आल्याने शासनाने शासन मंत्रालय कार्यालयीन सुधारणा देण्याचे अर्थकार
 याला लागू तयारी व विभाग मंत्रालय अंतर्गत आहेत. या परिपत्रकाप्रमाणे
 शासनाने ५२% अंशाने शासनाला देण्याच्या अर्थकार सुधारणा देण्याची तरतूद केली आहे.
 त्याच वेळी अंश देण्यासाठी शासनाने गृहनिर्माण संस्थानची त्या वेळची वास्तु वायव्य-
 याने देण्याबाबत अधिपत्याच्या ५२ टक्क्यांमध्ये शासनाला बाकी राहिली तरतूद आहे. परंतु
 शासन कार्यालयीच्या संदर्भात प्रत्यक्ष आहेत अनुभव निराशाचक आहेत. ज्या
 शासनाने अतिरिक्त तदनिर्णय देण्याचे प्रस्तावित केले आहे त्या शासनाचे अर्थकार
शासनाने अतिरिक्त शासनाच्या अर्थकाराची तरतूद करण्याकरिता विनंती करी केले
आहे व त्याचा पुनर्विचार करावा लागतो. तदनुसार गृहनिर्माण संस्थांच्या अंतर्गत
 यांची अर्थकाराच्या सुधारणांकरिता शासनाने त्यांना अधिक तदनिर्णय प्रस्तावित
 करणे आवश्यक होते नाही, तसेच अतिरिक्त अधिपत्याच्या ५२ / १०२ इतकी रक्कम
 शासनाला देण्याच्या संदर्भात अतिरिक्त शासनाला देणे आहे की, ही रक्कम शासनाला
 देण्याबाबत विनंती होऊन विलंब होऊन शासनाला ५/३ वर्षांचा शासनाचा भाग, संदर्भात
 शासनाला देण्याबाबत शासनाने शासनाला देण्याबाबत आहेत असे शासनाला
 आहे.

GR-20020123171722000-0600
 ... २/-

निर्णय : उपरोक्त अध्यायी कक्षात घेता मुदतवाटीच्या संदर्भात अ.प्र.१ येतील दि.२२.८.१९८८ चा शासन निर्णय रद्द करून याचायतीत यातील प्रमाणे कार्यपध्दती अनुसरावी असा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

बांधकाम सुरु करण्यात मुदतवाट देण्याची कार्यपध्दती :

क्र.प्र.	बांधकाम पूर्ण न होण्याचे कारण.	मुदत वाटीचे स्वरूप.	कालावधी	संज्ञक प्राधिकारी
१-अ	रास्त अतल्यात	दंड न आकारता	पडिल्यावेळी एक वर्षाकरिता.	तहसिल [नाजकधा]
१-ब	रास्त नतल्यात	प्रतिवर्षी प्र.चा.कू. रु.५ प्रमाणे दंड आकारल.	---	---
२-अ	रास्त अतल्यात	दंड न आकारता	दुस-यावेळी एक वर्षाकरिता.	राज्यमंत्री [नाजकधा]
२-ब	रास्त नतल्यात	प्रतिवर्षी प्र.चा.कू. रु.५ प्रमाणे दंड आकारल.	---	---
३-अ	रास्त अतल्यात	दंड न आकारता	तिस-यावेळी एक वर्षाकरिता.	मंत्री [नाजकधा]
३-ब	रास्त नतल्यात	प्रतिवर्षी प्र.चा.कू. रु. ५ प्रमाणे दंड आकारल.	---	---

अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात मुदतवाट देण्याची कार्यपध्दती :

१-अ	रास्त अतल्यात	दंड न आकारता	पडिल्यावेळी एक वर्षाकरिता.	तहसिल [नाजकधा]
१-ब	रास्त नतल्यात	प्रतिवर्षी प्र.चा.कू. रु.५ प्रमाणे दंड आकारल.	---	---
२-अ	रास्त अतल्यात	दंड न आकारता	दुस-यावेळी एक वर्षाकरिता.	राज्यमंत्री [नाजकधा]
२-ब	रास्त नतल्यात	प्रतिवर्षी प्र.चा.कू. रु.५ प्रमाणे दंड आकारल.	---	---
३-अ	रास्त अतल्यात	दंड न आकारता	तिस-यावेळी एक वर्षाकरिता.	मंत्री [नाजकधा]
३-ब	रास्त नतल्यात	प्रतिवर्षी चा.कू. रु.१० प्रमाणे दंड आकारल.	---	---

४-अ तीन वर्षांपुढील मुदतवाट देणे :
रु.१० पर्यंत प्रति चा.कू.आकारल.

क्रम २० च्या योजनेच्या संदर्भात दि. २२.८.१९८३ रोजी निरिच्छा लेखा मार्गदर्शक तक्रारमध्ये सर्व योजनांना अधिष्ठाता कार्यालयीन निरिच्छा लेखा होता. या कार्यालयीन स्तरावर संदर्भ क्र. २ व ३ येथील वेळोवेळ निहाय आदेशांचे निरिच्छा लेखा आहे व संदर्भ क्र. ७ येथील निर्णयानुसार दि. १६.७.१९८० च्या योजनेच्या तक्रार प्रविष्टी/आयुक्त, लोहणा विभाग/अप्पर जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरील प्रेषित लेखा योजना-मधील तदर्थ कार्यालयीन वेळोवेळी अर्जांचा प्रदान केले आहेत. त्या अर्जांमध्ये कोणतीही त्रुटी होणार नाही.

संदर्भ क्र. ५ येथील आदेशान्वये क्रम २२ अन्वये योजना पूर्ण करण्यात येता तक्रार प्रविष्टी (नाजकथा) यांना करादा वत्र दिल्यापासून ५ वर्षांपर्यंत कार्यालयीन वाढवून देण्याचे अधिकार दिलेले आहेत. हेही आदेशा कायदा देण्यात येत असून त्यामुळेच सुकथा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे आदेशातून तदर्थ करण्यात येतो.

यहाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने.

सही/-
[अमित देशपांडे]
सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी अर्जित :-

१. राज्यपालांचे सचिव,
२. मुख्यसंचालक सचिव,
३. मंत्री (नागरी जमीन काल धारणा) यांचे कार्यालय सचिव,
४. राज्यमंत्री (नागरी जमीन काल धारणा) यांचे कार्यालय सचिव,
५. मुख्य सचिव,
६. सर्व मंत्रालयीन विभाग,
७. विभागीय आयुक्त, लोहणा/पुणे/नाशिक/नागपूर विभाग,
८. जिल्हाधिकारी, नाशिक/नागपूर/सांगली/उल्हासनगर/ठाणे/कोल्हापूर/सोलापूर,
९. अप्पर जिल्हाधिकारी व सहाय्य प्रविष्टी (नाजकथा) मुंबई/पुणे
१०. उप जिल्हाधिकारी व सहाय्य प्रविष्टी (नाजकथा) नागपूर/नाशिक/सांगली/उल्हासनगर/ठाणे/कोल्हापूर/सोलापूर.
११. प्रधान-नगरा विभाग आयुक्त, मुंबई/पुणे/नागपूर/सोलापूर/नाशिक/ठाणे/विपरीत-सिंचन/उल्हासनगर/कोल्हापूर,
१२. मुख्य अधिकारी, नगर परिषद, सांगली/उल्हासनगर/वार्ड/उरणा/विपरीत-नगर,
१३. महासंचालक व विशेष सहाय्य विभागातील सर्व अधिकारी/कार्यालये,
१४. निरिच्छा लेखा, का. १२, यु. नि. व वि. न. वि. मंत्रालय, मुंबई-३२.